

महाराष्ट्र शासन  
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,  
शासन आदेश क्र: पसंप्र-२०१९/प्र.क्र.१२१/पदुम-१  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक : १३ जून, २०१९

**वाचा:-** शासन आदेश समक्रमांक दि. ३१.०५.२०१९

**शासन आदेश:-**

पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (गट -अ) या संवर्गातील अधिका-यांच्या नियतकालिक बदल्यांच्या दि. ३१.०५.२०१९ च्या आदेशास दि. १.०६.२०१९ च्या पत्रान्वये स्थगिती देण्यात आली आहे. दि. ३१.०५.२०१९ चे शासन आदेश या द्वारे रद्द करण्यात येत असून आता महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम-२००५ मधील ४(१) ४(२) ४(३) ४(४) व ४(५) नुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने पशुसंवर्धन विभागातील खालील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन(गट-अ) या संवर्गातील अधिका-यांच्या बदल्या करण्यात येत असून, त्यांच्या नांवासमोरील स्तंभ ३ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी त्यांची बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे :-

अ.क्र.	अधिका-याचे नांव व सध्याच्या पदस्थापनेचे ठिकाण	बदलीनंतर पदस्थापनेचे ठिकाण
१.	२.	३.
१.	डॉ.महादेव भागवत गवळी, तालपसचि विटा, जि.सांगली	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि तासगांव जि. सांगली या रिक्त पदावर
२.	डॉ.प्रदिप अंबादास नागापुरे, जिपवैसची यवतमाळ जि यवतमाळ	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि पांढरकवडा जि. यवतमाळ ( डॉ.तुषार पांडुरंग बावणे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर )
३.	डॉ.तुषार पांडुरंग बावणे तालपसचि,पांढरकवडा जि. यवतमाळ	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन,सहाय्यक प्रकल्प अधिकारी ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती या रिक्त पदावर
४.	डॉ. नवनाथ लालासो नरळे, तालपसचि बारामती जि. पुणे	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि तुळजापुर जि. उस्मानाबाद या रिक्त पदावर.
५.	डॉ. गणेश बबनराव मेश्राम, तालपसचिदेवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय गडचिरोली जि. गडचिरोली या रिक्त पदावर
६.	डॉ.क्रांती नामदेवराव काटोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिपवैसची यवतमाळ जि. यवतमाळ (डॉ. प्रदिप अंबादास नागापुरे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर)
७.	डॉ. विनोद किसन पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा	जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. कोल्हापूर (डॉ. संजय शिंदे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर)

८.	डॉ. वल्लभ दिनकरराव जोशी, प्रापसंसआ. कार्यालय, औरंगाबाद	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिपवैसचि औरंगाबाद जि.औरंगाबाद या रिक्त पदावर
९.	डॉ अनिल रामकृष्ण देशपांडे, जिपवैसचि, पुणे	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था, गोखलेनगर जि.पुणे या रिक्त पदावर
१०.	डॉ.प्रल्हाद पुंडलिक नेमाडे, तालपसचि बार्शी- टाकळी जि.अकोला	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि दारव्हा जि.यवतमाळ या रिक्त पदावर
११	डॉ. जयश्री घनश्याम भुगांवकर, पशुसंवर्धन तालपसचि हिंणघाट, जि.वर्धा	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नागपूर या रिक्त पदावर
१२	डॉ.अस्मिता जगझापे (रामटेके), तालपसचि कळमेश्वर जि. नागपूर	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि नागभीड जि. चंद्रपूर या रिक्त पदावर
१३	डॉ. उमेश शालिग्राम हिरुडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि उमरेड जि. नागपूर या रिक्त पदावर
१४	डॉ. नागनाथ रामभाऊ पानढवळे, सआपसं तालपसचिकेज जि.बीड	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, कळंब ता. कळंब जि. उस्मानाबाद या रिक्त पदावर
१५	डॉ. संजय हनुमंतराव शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. कोल्हापूर	जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. सातारा (डॉ. विनोद पवार यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर विनंती नुसार )
१६	डॉ. अरविंद गुलाबराव ठाकरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि रामटेक, जि. नागपूर	जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. नागपूर (डॉ. उमेश हिरुडकर यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर विनंती नुसार)
१७	डॉ. आझाद महम्मद हानिफ कादरभाई प्रक्षेत्र व्यवस्थापक, वळुमाता प्रक्षेत्र ताथवडे जि. पुणे	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि कोरेगांव जि. सातारा या रिक्त पदावर विनंती नुसार)
१८	डॉ. प्रकाश चांदोबा हसनाळकर सहाय्यक आयुक्त पसं तालपसचि वाई जि. सातारा	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, गुणनियंत्रण प्रयोगशाळा गोरेगांव मुंबई या रिक्त पदावर विनंती नुसार
१९	डॉ. सखाराम बाबुराव खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि नायगांव जि. नांदेड	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त कार्यालय नांदेड या रिक्त पदावर विनंती नुसार
२०	डॉ. दिनकर भाऊराव बोर्डे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि पंढरपुर जि. सोलापूर	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि कराड, जि. सातारा या रिक्त पदावर विनंती नुसार
२१	डॉ. इरशाद अहमद रहीम खान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वाशिम	सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालपसचि उमरखेड जि. यवतमाळ या रिक्त पदावर विनंती नुसार

२. उपरोक्त बदली झालेल्या अधिका-यांना त्यांच्या सध्याच्या कार्यालय प्रमुख यांनी बदलीच्या पदावर हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे. संबंधित अधिका-यांनी बदलीच्या पदावर हजर झाल्यानंतर लगेचच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्रांसह त्यांचा रुजू अहवाल आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत विहित मार्गाने शासनास न चुकता विना विलंब सादर करावा.
३. संबंधित अधिकारी यांनी बदलीच्या पदावर हजर न होता लोकप्रतिनिधीमार्फत बदली रद्द करणे किंवा अन्यत्र बदली मिळणेबाबत शासनावर दबाव आणल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार ते शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
४. बदली आदेश प्राप्त होताच बदली झालेल्या अधिका-यांना कार्यालय प्रमुखांनी तात्काळ कार्यमुक्त करावे व सदरील अधिका-यांनी त्यांच्या बदलीच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे. त्यांचे पुढील वेतन व भत्ते रुजू होणा-या पदावरच काढण्यात येतील याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. तसेच रुजू अहवाल [vinod.mendhe@nic.in](mailto:vinod.mendhe@nic.in) या ई-मेल वर सादर करावा.
५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक क्रमांक २०१९०६१३११०२१५०६०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(विजय चौधरी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. राज्यमंत्री (पदुम) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा. प्रधान सचिव (पदुम) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
४. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / सातारा/नागपूर/जालना/कोल्हापूर.
६. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपूर/अमरावती/पुणे/लातूर/औरंगाबाद.
७. सहआयुक्त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे.
८. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पुणे/औरंगाबाद.
९. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/सोलापूर/परभणी.
१०. महालेखापाल-१/२, महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर.
११. जिल्हा कोषागार अधिकारी, सांगली/बुलढाणा/यवतमाळ/पुणे/ रत्नागिरी/अमरावती/ सातारा/ औरंगाबाद/अकोला/वर्धा/नागपूर/जालना/बीड/कोल्हापूर.
१२. सर्व संबंधित अधिकारी व्दारा आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे.
१३. कार्यासन पदुम-१ (निवड नस्ती)